## MINAL INDUSTRIES LIMITED

CIN: L32201MH1988PLC216905

Registered office: 603- l Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai - 400072 IN Tel No. 022: 40707070 Email Id : cmseepz@gmail.com : Website: www.minalindustrieslimited.in

Date: September 7 2022.

To,
Department of Corporate Service (DCS-CRD),
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Sub.: Submission of Newspaper Clippings Advertisement Published prior to dispatch of Annual Report for 34<sup>th</sup> Annual General Meeting.

Ref: Minal Industries Limited. Scrip Code: 522235.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are hereby submitting newspaper clippings of Advertisement Published prior to dispatch of Annual Report for 34th Annual General Meeting as required under relevant MCA and SEBI circulars as published in 'News Hub English and 'Prathakal Marathi' Newspaper (English and Marathi editions) dated September 6, 2022.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you, Yours faithfully,

For Minal Industries Limited.

SONA AKASH PARIKH

Director

DIN: 03283751

Encl: as above.

# KDMC works when twisted -MNS



Shrikant Khuperkar

tion was ignoring the potholes at Dombivali: When it was noticed Patharli Road and Sant Namdev that the municipal administra- Path in Gograswadi, the admin-

TAKE NOTICE TO ALL THAT my client MR. PRAMOD RAMCHANDRA RAJE, age-49 years, Occ-Service is owner of Self Contained Ownership Flat No. B-9, Jalaram Deep CHS Ltd., Ambika Nagar, Gograss Wadi, Dombivli (East), Tal-Kalyan, Dist.-Thane-421 201. My client had lost the original Agreement for Sale dated 05.10.1989 executed between the Promoters M/s. Saptashrungi Builders and the original purchaser Mr. Mohan Ramchandra Bopardekar, duly registered with Confirmation Deed, dated 28.07.1995, in the Office of Sub-Registrar, Kalyan-3, at Document No. KLN-3-3364/1995 on 28.07.1995. My client intends to sell / transfer the said flat to MRS. SUNITA AJITKUMAR SHARMA and MR. AJITKUMAR LALJI SHARMA for valuable consideration.

If anybody found the same may produce before the undersigned personally or intimate the undersigned by telephone urgently. It is also hereby informed that if anybody has any interest, share, lien, mortgage, security, surety, charge, possession, claim of whatsoever nature in respect of the said flat on the basis of the said agreement, then they may raise written objection to the undersigned within the period of 10 days from the date of publication of this notice. Failing which my client shall proceed to complete the purchase transaction. Further claims will not be considered and they may be treated as left the claim by them.

Address:- 103, First floor, Shree Janki Hari Soc.,

Phadke Road, Dombivli (E), Tal-Kalyan, Dist- Thane, Mob:- 9833293959

N. S. PILANKAR Advocate & Notary

### **Public Notice**

Notice is hereby given to public at large that Mrs. Darshana Dinesh Popat was the sole owner of Flat No. B/304, admeasuring about 360 sq. ft. built up area in the building known as Nilambui, Kamal Apartment, Kandivali Hormazd CHSL Shankar Lane, Kandivali West, Mumbai-400067 holding share certificate No. 261 with distinctive Nos. from 1301 to 1305. Mrs. Darshana Dinesh Popat died intestate on 24.04.2021 at Mumbai.

After her death (1) Diksha Nikhil Kanani (married daughter), (2) Ekta Jigar Thakkar (married daughter) and (3) Punit Dinesh Popat (son) vide Release Deed Dated 5th August, 2022 registered under Serial No. BRL-6/16893/2022 have released their undivided share, right title and interest in the share of the deceased in the said flat in favour of Mr. Dinesh Haridas Popat.

My Client Mr Dinesh Haridas Popat now intend to sell, assign and transfer his right, title and interest in the Flats together with the shares to the intending

All person who have claim, right, title and/or interest or demands to in or against the said property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust. lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at his address and also to above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claims comes forward hereafter will be considered as

Dated this 06th day of September, 2022.

Adv. Monel M Thakkar Office: B/1, Om Shiv Krupa CHSL, Laxminarayan Lane, Opp. Laxminarayan Temple, Kandivali West, Mumbai-400067 Mobile: 9930226231. Email: advmonelthakkar@gmail.com

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the flat and shares more particularly described in the schedule hereunder written is being transferred in name of Mr. Dhiren AnandjiGada through registered Gift Deed which was executed on 10/11/2021 at Sr. no. 12564/2021. The said gift deed executed between Mr AnandjiDungarshiGada and Mr. Dhiren AnandjiGada. Mr. AnandjiDungarshiGada urchased the property described in schedule from Mr. Omprakash B. Nabaris and Mrs. Mangala O. Nabaria on 06/05/1984, which was later on registered as confirmation deed with the office of the sub-registrar on 05/08/2008 at sr. no KLN-3/4435/2008.Mr. Omprakash B. Nabaria and Mrs. Mangala O. Nabariawas urchased the property described in schedule fromAkshay Construction or 30/01/1983 at Sr. no. KLN/818/1983The chain agreement of the said property was ost by Mr. Dhiren AnandjiGada at the time of travelling. The property missing complaint was filed at Dombivli police Station on 02/09/2022 having Missing Registration no. 1056/2022.

All person having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift nortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoeve are requested to inform the same in writing to the undersigned Adv. Suvarn Bhagat, Flat no. 701, E wing, Nandivali Wheel View, Nandivalitekadi, Dombivl (E)-421201, mob. No. 9137212608 within 7 days from the date hereof failing which, the claim or claims if any, of such person will be considered to have been vaived and/or abandoned and the transfer shall be completed. SCHEDULE ABOVE REFERRED TO

A flat admeasuring about 530 Sq.ft., Built-up area, bearing No. 12 on 2nd floo of the building known as Shree Swami GehaC.H.S. Ltd., bearing registration No. TNA/KYN/TC/HSG/520 of 84-85, Ursekar wadi, Dombivli (E) lying being and situated at S. No. 25-A(pt), revenue village GaibandhanPatharli, Taluka Kalyan, District- Thane- 421201 within the limits of Kalyan- Dombivli Muncipa Corporation, Sub Registrar Kalyan, Registration District Thane.

Place: Dombivli Dated 03/09/2022 Adv. Suvarna Bhagat

## PUBLIC NOTICE

I am concerned for my client's SHRI BAARISH VASANT DATE AND SMT PRIYANKA BAARISH DATE.

Notice is hereby given that by a registered Agreement for Sale dated 29/12/2006 registered with the Sub-Registrar, BORIVALI-4 under Serial No.08814/2006 dated 29/12/2006, SMT. VATSALA UNNI sold to DR. (SMT.) PRIYA PARPIANI, a FLAT NO.304, Building No.A-1/9 admeasuring 792 square feet Built-Up-Area with Car Parking Space on 3 rd floor of the society known "Hill View CHS Limited" situated at Village: Chincholi, CTS No.98-A/4. Yashodham, Film City Road, Goregaon (East), Mumbai: 400 063.

Thereafter DR. (SMT.) PRIYA PARPIANI died on 19/03/2019 and leaving behind her deceased husband, Late SHRI VISHRAM PARPIANI died of 29/11/2020. There were no children born out of marriage between said deceased DR. (SMT.) PRIYA PARPIANI and SHRI VISHRAM PARPIANI and said DR. (SMT.) PRIYA PARPIANI during her lifetime filed nomination with society and nominated SHRI KISHIN PUNJABI (BROTHER), SHRI RAJESH PUNJABI (NEWPHEW), PUSHPA PANJABI (UNMARRIED SISTER-died on 01/01/2019) AND SAPNA PANJABI ALIAS TALREJA (NIECE) as the only heirs and legal representatives. The said society after following due procedure transferred said flat and shares in the name of SHRI KISHIN PUNJABI.

Thereafter by an Agreement for Sale dated 25/10/2021 registered with the Sub Registrar, Borivali-6 under Serial No.15865/2021 dated 25/10/2021, SHRI KISHIN PUNJABI, SHRI RAJESH PUNJABI AND SAPNA PANJABI ALIAS TALREJA agreed to sell said flat and shares to my abovenamed clients My said client declares that except SHRI KISHIN PUNJABI, SHRI RAJESH PUNJABI AND SAPNA PANJABI ALIAS TALREJA there are no other heirs and legal representatives of said deceased, DR. (SMT.) PRIYA PARPIANI and SHRI VISHRAM PARPIANI. It becomes essential to invite the claim from public at large in respect of said FLAT NO.304, Building No.A-1/9 A on the death of said DR. (SMT.) PRIYA PARPIANI.

Any persons having any claim, right, title, interest against, to or in respect of the said flat and shares or any part thereof, whether by way of inheritance, mortgage possession, sale, gift, lease, charge, trust, maintenance, easement or otherwise are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within a period of 14 days from publication hereof, failing which my clients shall proceed to conclude the transaction in respect of said fla without reference to any such claims

DATED THIS 29 TH DAY OF AUGUST, 2022

(HITESH D. PATEL) ADVOCATE HIGH COURT BLOCK 9, BLDG NO.25 SHREE GFOVIND NAGAR SOCIETY, NEAR MARUTI TEMPLE, GOVIND NAGAR, BORIVLI (WEST), MUMBAI: 400 092

istration started working as soon as the officials from MNS opened their ears. There are many small and big public Ganeshotsav mandals in Gograswadi. A demand was made by the MNS to fill the pits before the immersion. According to this, in order to have a smooth immersion of Ganesha idols, a warning was given by MNS Dombivli city president Manoj Prakash Gharat to cover the pits with tar within 2 days. Executive Engineer Lokre Madam said that the work will be done at Patharli Road and Sant Namdev Path tomorrow. The entire Dombivli potholes should be filled before Anant Chaturdashi otherwise the administration should take note that in case of any unfortu-

nate accident, it will remain the full

responsibility of the municipality.

PUBLIC NOTICE Let it be Know all public that my client Mr.Suresh chhannulal Sonar was joint owner with his wife Late Smt.Annapurna S.Sonar flat no.302.3rd floor,A-wing, Bhayandar village, Bhayandar West Taluka and district Thane, and **Smt.late** Annupurna was expired on dated 13/07/2021 Leaving behind my client 1)Mr.Suresh chhannu lal Sonar,2)Mr . Aditya Suresh Sonar (Son) & 3 Mr.Anand Suresh Sonar (Son) are only legal heirs f any person, persons, Legal heir has an objection claim, charge of any nature against said flat The same be brought within **7days** from date o publication of notice in written to the undersigned with cognet evidence else later on no claim shall be

entertained. Santosh D. Tiwar Date: 06/09/2022 (Advocate High Court 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client, Mr Prakasl Sudama Suvarna 2] Mr. Naveen Sudama Suvarna was going to Virar Station, and my Client's Original Fir was going to vital statuon, and my clients organia his Agreement lost in Manvelpada on Dated 02/07/2022, time approx 11.15 am. Between Ms. Sai Ashish Builders & Mr. Yamod Ramchandra Lotlikar, Reg. Doc. No 5624/2010/Vasai, 2 Date: 12/04/2010 of Shop No. 008 Ground Floor, Building Known as "NAV NISHIGANDH, CO-OP. HSG .SOC. LTD.", Village.-Virar, Manvelpad: Road, Virar East, Tal.-Vasai, Dist.-Palghar-401305. Lan Road, Virar East, Tal. Vasai, Dist. Palghar-401305. Lam bearing Survey No. 234, Hissa No. 8 (Part), admeasuring area 17.657 Sq. Mirs. Built-up(190 Sq.Ft. Built-up). So we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon ir respect of said flat howsoever are hereby required to make the same known in writing to our advocate office within 14 days from the date of publication.

D. S. TIWARI D. S. TIWARI Date: 06/09/2022 (Advocate High Court Branch: - Shop No. 19, Akanksha Tower Nallasopara (E), Tal.-Vasai, Dist.-Thane

# PUBLIC NOTICE

My Client Nikhil Subodh Dalal & Jitesh Subodh Dalal, are sons of Late Bharti Subodh Dalal owner of Flat No. B-17, 1st floor, Sai Aradhana CHS Ltd., Swagatam Complex, next to Jesal Park, Bhayandar (E), Dist. Thane – 401 105., As Bharti Subodh Dalal during her life time had notarized a Last Will & Testament dated 06/11/2021, in which she has divided the above said Flat No. B-17 equally in favour of her both sons viz. Mr. Nikhil Subodh Dalal & Mr. Jitesh Subodh Dalal, for which Smt. Asha Yogesh Sanghvi (married daughter of deceased) had given her No objection for transferring the above said Flat in Society records in the name of her both brothers equally. So inorder to verify its title I on behalf of my clients, & the Society do hereby invite claims/objections third party claims or any other legal heirs claim within 15 days from the publication of this notice, if any person/s or any other legal heirs of Smt. Bharti Subodh Dalal any claims/objections/demands should contact the Chairman/ Secretary of the above said Society and/or Advocate P.S Shamdasani & Associates, at 154/2, Ostwa Ornate CHS, Jesal Park, Bhayandar (E), Dist. Thane., and/or my clients along with copies of such documents, proofs, in support of their claims, demands etc. If no claims are received within 15 days of publication of this Notice then it shall be assumed that there are no other legal heirs apart from above and the title of the said Flat is clear and marketable and free from all encumbrances accordingly no claim certificate will be issued by me and the Share Certificate will be transferred by the Society in the name of Nikhil Subodh Dalal &

For P.S. Shamdasani & Associate Pushpa Shamdasani (Advocate High Court) Date: 06/09/2022

# PUBLIC NOTICE Notice is given that, Shri. Mahendrakumar L.

Shah, was the joint and co-owner of Shop Sadan" CHS. Ltd., at Village -Achole, Survey No.131, Achole Road, Nallasopara(E), Dist Palghar-401209, who died on 12/11/2018 intestate without making any Will/Nomination and after his death my client **Smt. Prameela M** Shah, being Wife of the said deceased co owner has got right to claim the deceased property as per Indian Succession Act and as per the law and now she has applied to the Society to transfer the Half Shares of the said deceased co-owner in respect of the said Shop into her name and also decided to sale the said Shop to the prospective buyer/s, hence on behalf of my client I invite any other legal heirs or person/s having any type of claim o objections in that regard, should contact at below address within 21 days from the date of this publication, Failing which, it shall be presumed that no one has got any claim or objection of whatsoever nature and no claims would be entertained after expiry of paper notice and presumed to be waived and abandoned, which please note well.

S. K. Chaturvedi & Associates Date: 06/09/2022 (Advocate High Court) B/204, Sitaram Bhavan, Achole Rd., Nalasopara (E), Dist. Palghar. Mob. No. 9320662121.

### PUBLIC NOTICE

Shri. Hasmukh Bhagwanji bhai Parmar, having address at Flat No. 403, 4th Floor, Kanchan Tower Panchratna Complex Near Maxus Mall Bhayander (W), Dist: Thane, Maharashtra 101107, and holding flat/ tenement No. 403 in the building of the Society, demised intestate and without nominating at any person, on dated <u>05th</u> March, 2022 at his above stated place of

However, the legal heir of Mr. Hasmukh Bhagwanji Bhai Parmar's son Mr. Ajay Hasmukh Parmar has demanded to transfer the interest & title of the said property on his own name Therefore, he hereby invites claims or objection: rom the heir or heirs or other claimants/ objecto or objectors to the handing over the documents of the said Property, within a period of **15 days** from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support on his/her/their claims/objections to handover the documents of the said property. If no claims, objections are received within the perioc prescribed above, then Mr. Ajay Hasmukh Parmar, Bank, financial institute, Society, Othe Government organisations, Sub- Registrar, etc shall be free to deal with the property asper the applicable law. Jigar Patil

Date: 06/09/2022 (Advocate High Court) Mahadev Palace, B.P. Road, Opp. Dhanesh Wines Near Prithvi Sadan Tower, Bhayander (e), Dist Thane, Maharashtra - 401105

### जाहीर सुचना सर्व लोकांस कळविन्यात येते की. माझे असिल श्री.

Shah, was the joint and co-owner of Flat

"Priyanka Complex" CHS. Ltd., at Village Achole, Survey No.161, Off. Achole Road

Nallasopara(E), Dist: Palghar-401209, who

died on 12/11/2018, intestate without making any Will/Nomination and after his death my client

Smt. Prameela M. Shah, being Wife of the said

deceased co-owner has got right to claim the deceased co-owner has got right to claim the deceased property as per Indian Succession Act and as per the law and now she has applied to

the Society to transfer the Half Shares of the deceased co-owner in respect of the said Flat

into her name and also decided to sale the said

Flat to the prospective buyer/s, hence on behalf

of my client I invite any other legal heirs or person/s having any type of claim or objections

in that regard, should contact at below address

within 21 days from the date of this publication

Failing which, it shall be presumed that no one has got any claim or objection of whatsoeve

nature and no claims would be entertained after

expiry of paper notice and presumed to be

waived and abandoned, which please note well.

S. K. Chaturvedi & Associates
Date: 06/09/2022 (Advocate High Court)
B/204, Sitaram Bhavan, Achole Rd., Nalasopara
(E), Dist. Palghar. Mob. No. 9320662121.

मुकेश मधुकार पटेल व श्रीमती भावना मुकेश पटेल हे सदनिका क्र. ०१, तळ मजला, दि हिल पार्क को. ऑ. हा. सो.लि., विरार (पु), ता. वसई, जि. पालघर श्रीमती उर्मीला गणेश अगाशे व ओंकार गणेश अगारो यांच्या पासून विकत घेत आहे. सदर सदिनक श्री गणेश काशीनाथ अगाशे यांची मालकीची होती दिनांक १६/०५/२०२१ रोजी त्यांचे मयत झाले असून श्रीमती उर्मीला गणेश अगाशे व ओंकार गणेश मिळवून घेतले आहे. तसेच श्रीमती उमीला गणेश अ<mark>गारी व ओंकार गणेरा अगारी</mark> यांना सदरर्च सदिनका विकण्याचे पुर्ण अधिकार आहे. तरी सदरचे मिळकती वर ज्या कोणाचे वारसहक्क, मृत्यूपत्र, हितसंबंध, अधिकार, विक्री, कोर्टाचे दावे, निकालपत्र, वसुली दाखले, दान, अदलाबदल, गहाण, बक्षीस भाडेपटटा ईत्यादी असेल तर त्यांनी सदर नोटीस माडपटटा इत्यादा असल तर त्याना सदर नाटास प्रसिद्ध झाल्याणासून १४ (बौदा) दिवसांमध्ये लेखी स्वरूपात सर्व कायदेशर पुराव्यानिशी आपली हरकत, माझे कार्यालय सी / १०२, न्यू सजावट कॉमप्लेक्स को. ऑ. हा.सो.लि., संगम मेडिकक् जवळ, आचोले रोड, नालासोपारा पुर्व, ता. वसई जि. पालघर, येथे कळवावे. अन्यथा कोणार्च कोणतीही हरकत नाही व असल्यास हरकत, हक्क सोडून देण्यात आला आहे. असे गृहीत धरून सदर मिळकत अगदी निविर्वाद बोजाविरहीत आहे अस गमाधिकार दाखला दिला जाईल.

# PUBLIC NOTICE

My client Mr. Vishal Vithal adhav intends to sell flat no B-202, 2nd floor, B wing, Gauri Chs Ltd. Sambhaji path, Vishnu Nagar, Naupada, Thane 400 602 to Mr Nitin Ramdas Jadhav. Said flat was owned by Smt Pushpa Vithal Jadhav, who expired on 30th January, 2021 leaving behind Mr Vishal Vithal Jadhay and Mrs Pranjali Vikas Dhumal (maiden name Ms Pratibha Vithal Jadhav) Mrs Pranjali Vikas Dhumal relinquished her rights by release deed dated 08-04-2022 in favour of Mr Vishal Vithal Jadhav. Any person including legal heirs, having any claim, rights, title nterests or objections over the said flat, shall inform the undersigned in writing with supporting proof within a period of 15 days from the date of publication of this notice. Failing which claims if any shall be deemed to have been waived

Adv. Nilesh V. Tirodkar Chs Ltd. Mhada Colony, Mulund (East) 400081 Mob- 9819415673

**Date:** 06/09/2022

अगा**रो** यांनी मा. न्यायालय वसई येथून वारस दाखल

नामाधिकार देखिलादला जोइल. सहा/-उमेश राणा दिनांक: ०६/०९/२०२२ वकील उच्च न्यायालय

## PUBLIC NOTICE Notice is hereby given that MR. BHUPATBHA MEHTA and MRS. NISHA RAVIKUMAR

SANGHAVI were Joint owners of Flat bearing No 103, 1st Floor, admeasuring 36.24 sq mtrs. Built up area, Building No.D-50, Shree Ganesh Shantinagar CHS Ltd., Sector-5, Shantinagar, Mira Road (E), Thane-401107 (hereafter referred as the Said Flat) and holding 5 fully paid up shares o Rs.50 each bearing distinctive Nos. 31 to 35 (bot inclusive) under Share Certificate No.07. M Bhupatbhai Mehta died intestate on 28/12/2018 a Sujarat and his wife Jayshreeben Mehta predeceased him on 29/07/2003 at Mumba eaving behind their following daughters (1) MRS.
NISHA RAVIKUMAR SANGHAVI (who is 50% oint owner of the said Flat) and (2) MRS. PAYAL MEHUL MODI, (3) MS. MANISHA BHUPENDRA MEHTA, (4) MRS. JULIE VIRAL DOSHI, (5) MRS. KAVITA NISHITH KOTHARI, (6) MRS. HEENA JIGNESH MEHTA as per NOC and other Releas locuments the said Shreee Ganesh Shantinaga Share Certificate No. 7 and divided the 50% share of deceased member among his five daughter names in equal proportion i.e 10% each wherea Mrs. Nisha Ravikumar Sanghayi is already holding 50% Share in the said Flat being joint owner along with his deceased father. My Clients are intending to sell the said Flat to MRS ASHADEVI KAMI ESI RAM and MR. KAMLESH RAJENDRA RAM. f any person, body, individual, institution, havir

any claim over the ownership rights being legal hei of the deceased joint owner of the said Flat o objection in respect of or against or relating to o touching upon the said Flat by way inheritance testamentary disposition pertaining to the said Flat shall communicate the same to the undersigned a publication of this notice with the documentary evidence in support thereof; failing which all the claims, if any, of such person/s shall be considered to have been waived and/or abandoned and sale Date: 06/09/2022 (Advocate High Court Off: B/78 Shanti Shopping Centre, Opp. Mira Roar Railway Station, Mira Road (E) Dist. Thane- 401107

### **PUBLIC NOTICE**

Gopikrishan Shroff a Member of the The Malad Co-operative Housing Society Ltd. having, address at Poddar Park, Malad (East), Mumbai-400 097 and holding flat/ tenement No 8/2 in the building of the society, died on 01/06/2020 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other

claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for nspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 11.00 A. M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai Date: 06/09/2022

For and on behalf of The Malad Co-op. Housing Society Ltd

Secretory

## PUBLIC NOTICE

Registered Office: Bombay House 24 Homi Mody street Mumbai 400 001

Notice is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/ have been lost/misplaced and the holder[s] of the said securities applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such a claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name[s] of holder[s: Uday Sitaram Athavale & Prachi Uday Athavale Kind of Securities: Shares Face Value: Rs 1/-

Number of securities: 460 Distinctive number[s]: 200233966 200234425 [Place]:Mumbai [Date]: 26/08/2022

[Name[s] of holder[s] / Applicant[s]: Uday Sitaram Athavale & Prachi Uday Athavale Sd/-Rajesh K Pandey

Advocate High Court & Notary Govt. of India Shop No. 8, Navkar Complex, Opp. Andheri MM Court, Andheri (E), Mumbai - 69. Mob.: 9821570489/9892467558

## **MINAL INDUSTRIES LIMITED**

CIN: L32201MH1988PLC216905

CIN: L32ZU IMITI 1960FLC2 10903

Registered Office: 603- L Minal Co-Op Hsg Society Ltd., Off Sakivihar Road,
Andheri-East Mumbai Mumbai City Mh 400072 IN, Tel: 91 022-40707070,

Fax: 91 022-28292258, Email id: minal\_vjp@rediffmail.co.in, Web site: www.minalindustries.com

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the Company will be held or Thursday the September 29, 2022 at 04.00 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statemen

thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder read with General Circulars No. 2/2022 dated May 5 2022 and related General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) from time to time as well as Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13 2022 issued by the Securities and Exchange Board of India(SEBI) along with any other applicable Circulars issued by MCA and/or SEBI in this regard Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section Electronic copies of the Notice of 34th AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2022 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are

registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.minalindustrieslimited.in and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid  $documents\ will\ not\ be\ made\ available\ to\ them\ by\ the\ Company\ as\ per\ the\ provisions\ of\ the\ Circulars.$ The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes

electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of evoting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of CDSL to provide the facility of remote e-voting/ e-voting at the AGM. Members of the Company holding shares in physical form or who have not registered/ updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to mcsstaahmd@gmail.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:

1. Name registered in the records of the Company; 2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in

3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form):

4. E-mail id and mobile number;

5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar

6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are

sted to carefully go through the same NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday the September 24 2022 to Thursday the September 29

For BY ORDER OF THE BOARD MINAL INDUSTRIES LIMITED

Date: 5th September 2022 Place: Mumbai

Piyush Talyani (Company Secretar Membership No. A60447

## **Public Notice**

acquiring TDR from Mr. Joseph P George in respect of the said property more particularly described in the Schedule hereunder written.

Notice is hereby given that we are investigating right, title and interest of Mr. Joseph P George in respect of the said property.

sell TDR in respect of the said property and is in exclusive use, occupation and possession thereof.

road and 45-meter-wide road in the sanctioned development plan for the city of Kalyan and that the Commissioner, Kalyan Dombivli Municipal Corporation has principally agreed to grant TDR on the said property by issuing Letter of Intent No. KDMC/NRC/HVH/2956 dated 24.08.2022.

Any and all persons/entities including any bank and/or financial institution having any share, right, title, benefit, interest, claim, objection, and/or demand etc. against and/or in respect of the said premisesor any part thereof by the way of sale, transfer, exchange, let, lease, sub-lease, license, leave and license, care taker basis, tenancy, sub-tenancy, assignment, release, relinquishment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, muniment, occupation, possession, family arrangement/settlement, litigation or any other method through any allotment, agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, decree or order of any court of law, contracts, agreements, pledge, lien, development rights, joint development rights, partnership, FSI consumption or TDR, or encumbrance or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication of this Public Notice. In the event no such claim is received, the same will be considered as if no such claim exists or that they have been waived or abandoned.

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Description of the said property) All that piece and parcel of Land Property lying and being situated at Village -Kachore, Taluka Kalyan, District Thane bearing: Gut No. 12 Hissa No. 2 admeasuring 24280 sq. meters.

Mr. Gorav S Udasi

Shop No. 5, Shiv Baba Complex, Town Hall Road, Near Ravilax Sports Shop, Ulhasnagar – 421003.

## **NOTICE**

MR. SALIM KHWAJA KHAN, a member of the SHRI EKVIRA SAVLI APARTMENT CO-OP. HSG. SOC, LTD., having address at Village Pisavli, Kalyan (East), Thane - 421306, and holding Flat No. C/04 along with MRS. SHABANA SALIM KHAN in the Building of the society, died on 28/05/2020 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital /property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors in the office of the society/with the secretary of the society between 10 A.M. to 2 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Kalvar **Date**: 06/09/2022

Hon. Secretary For and on behalf of The Shri Ekvira Savli Apartment Co.Op.Hsg.Scty.Ltd.,

## **Public Notice**

Notice is hereby given to public at large that Mrs. Hiraben Haridas Popat was the sole owner of Flat No. B/303, admeasuring about 360 sq. ft. built up area in the building known as Nilambuj, Kamal Apartment, Kandivali Hormazd CHSL Shankar Lane, Kandivali West, Mumbai-400067 holding share certificate No 260 with distinctive Nos. from 1296 to 1300. Mrs. Hiraben Haridas Popa expired on 13.03.2006

After her death the said Flat and the said share were then transfer in the name of (1) married daughter Mrs. Hansa Harshad Thakkar, (2) married daughter Mrs. Nirupama M. Tanna, (3) son Mr. Hemant Haridas Popat (4) son Mr. Dinesh Haridas Popat and (5) son Vinay Haridas Popat. Now vide Release Deed Dated 5th August, 2022 registered under Serial No. BRL-6/16894/2022 Mrs. Hansa Harshad Thakkar Mrs. Nirupama M. Tanna, Mr. Hemant Haridas Popat and Mr. Vinay Haridas Popat have released their undivided share, right title and interest in the share of the deceased in the said flat in favour of Mr. Dinesh Haridas Popat.

My Client Mr Dinesh Haridas Popat intends to sell, assign and transfer his right, title and interest in the Flat together with the shares to the intending Purchaser.

All person who have claim, right, title and/or interest or demands to in o against the said property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoevel is hereby required to make the same known in writing to the undersigned at his address and also to above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claims comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned

Dated this 06th day of September, 2022.

Adv. Monel M Thakkar Office: B/1, Om Shiv Krupa CHSL, Laxminarayan Lane Opp. Laxminarayan Temple, Kandivali West, Mumbai-400067 Mobile: 9930226231. Email: advmonelthakkar@gmail.con

Take Notice that M/s. Udasi Enterprises, a Partnership Firm, are in the process of

We are informed that Mr. Joseph P George is entitled to the ownership rights and to

We are informed that the said property is affected by reservation of 30-meter-wide

# आरबीएल बॅकेच्या बचत खात्यावर ६.२५ टक्के व्याज

(वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँकाकडून एफडी आणि बचत खात्यावर मिळणारे व्याज वाढविण्याचे काम केले जात आहे. खाजगी क्षेत्रातील RBL बॅकेने बचत खात्यांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. व्याजदरात बदल केल्यानंतर आता या बँकेच्या खातेदारांना



जास्तीत जास्त ६.२५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितले आहे की, हे नवीन दर ५ सप्टेंबर २०२२ पासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात आले आहेत. देशातील सर्वात मोठी बॅक एसबीआय सध्या एफडीवर जास्तीत जास्त ५.५० टक्के व्याज देत आहे. अशा परिस्थितीत RBL बँक बचत खात्यावर FD पेक्षा जास्त व्याज देत आहे.

RBL बॅकेच्या बचत खात्यातील लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर ४.२५ टक्के व्याज, १ लाख ते १०

दिल्ली,

(वृत्तसंस्था) : युरोपामध्ये होऊ

घातलेली व्याज दरवाढ आणि

चीनच्यामहागाईची गुरुवारी जाहीर

होणारी आकडेवारी यावरच आगामी

सप्ताहातील बाजाराची वाटचाल

अवलंबून राहणार आहे. देशांतर्गत

काहीच प्रमुख घडामोडी अपेक्षित

नसल्यामुळे जागतिक बाजारातील

घडामोडीच बाजाराची दिशा ठरवतील.

अन्य अर्थव्यवस्थांपेक्षा भारतीय

अर्थव्यवस्था चांगली वाढ दाखवत

असल्यामुळे परकीय गुंतवणुकीचा

भारताकडे सुरू असलेला ओघ कायम

भूकंपाच्या धक्क्याने चीन हादरले

चीनच्या सिचुआन प्रांताच्या पश्चिमेकडील

डोंगराळ भागात आज (सोमवारी)

६.८ तीव्रतेचा भूकंप झाला, असे चीनच्या

भूकंप नेटवर्क केंद्राने सांगितले आहे. सिचुआन

प्रांतातील कांगडिंग शहराच्या आग्नेयेला सुमारे

४३ किलोमीटर (२६ मैल) १० किलोमीटर

खोलीवर भूकंप झाला, असे यूएस भूगर्भीय

सर्वेक्षणाने म्हटले आहे. सिचुआनची राजधानी

चेंगड्च्या नैऋत्येस सुमारे १८० किमी (१११

मैल) अंतरावर याचे धक्के जाणवले आहेत.

केंद्राने सांगितले की, भूकंपाचे केंद्र लुडिंग

शहरात १६ किलोमीटर खोलीवर होते. काही

मिनिटांनंतर, केंद्रानुसार लुडिंगजवळील यान

शहराला ४.२ तीव्रतेचा दुसरा भूकंप बसला

आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त

नाही. याआधी २०१३ मध्ये, यानला जोरदार

भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी

१०० हून अधिक लोक ठार झाले आणि हजारो

शिक्षकांना मिळाला 'मान'

पंजाबमधील शिक्षकांना मुख्यमंत्र्यांकडून

सातव्या वेतन आयोगाची घोषणा

: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट

दिली आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये

आणि विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अनुदान

आयोगाचा (यूजीसी) सातवा वेतन आयोग

लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत

मान यांनी केली आहे. एका व्हिडिओ संदेशात

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सर्वांना शिक्षक

दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर सातवा वेतन

आयोग लागू होणार असल्याची घोषणा केली.

१ ऑक्टोबर २०२२ पासून सातवा वेतन

आयोग लागू होणार आहे. सीएम मान यांनी

लवकरच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये

अतिथी प्राध्यापकांची भरती केली जाईल

अशी घोषणाही मान यांनी केली आहे. यामुळे

शिक्षकांची कमतरता दूर होईल असा विश्वास

त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सातवा वेतन

आयोग आणि शिक्षक भरती बरोबरच जुन्या

कंत्राटी अतिथी प्राध्यापकांच्या मानधनातही

वाढ करण्यात येणार असल्याचं मान यांनी

यावेळी जाहीर केलं याबाबतची अधिसूचना

लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन

मुख्यमंत्री मान यांनी दिले आहेत. मान यांच्या

या निर्णयांमुळे शिक्षण दिनी शिक्षकांना खरा

चीन, जपान, कोरिया, तैवान या

४ देशांना चक्रीवादळाचा तडाखा

हिन्नामनोर या यंदाच्या सर्वात विध्वंसक

चक्रीवादळामुळे चीन, जपान, कोरिया,

तैवान या ४ देशांना चक्रीवादळाचा जोरदार

तडाखा बसला आहे. चीन, जपान, तैवान

आणि दक्षिण कोरियात सोसाट्याचा वारा

वाहू लागला आहे. चीन, दक्षिण कोरिया,

जपानमध्ये बोटी बंदरावर उभ्या करण्याचे

आदेश देण्यात आले आहेत. विमाने

रोखण्यात आली आहेत. चीनच्या पाच

शहरांत सुमारे ५० हजार पोलिस कर्मचारी

तैनात करण्यात आले आहेत. चीननंतर आता

हे वादळ द. कोरिया आणि जपानच्या दिशेने

सरकले आहे.

शांघाय, दि. ५ (वृत्तसंस्था) :

मान मिळाल्याचं बोललं जात आहे.

जालंधर, दि. ५ (वृत्तसंस्था)

जखमी झाले होते.

सिचुआन, दि. ५ (वृत्तसंस्था) :

बाजाराची दिशा; गुंतवणूक वाढणार

राहण्याची शक्यता असून भारतीय परिणाम फारसा दिसून आलेला नाही.

लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर ५.५० टक्के टीडीएस कापला जातो. तुमच्या बचत व्याज. १० लाख ते २५ लाखांपर्यंतच्या कळवू की आधी हा दर ६ टक्के होता, पण रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर त्यात २५ आधार अंकानी वाढ करण्यात आली आहे. RBL

बँक खात्यातील दररोजच्या

जमा केले जाईल. दरवर्षी व्याजाचे पैसे ३० जून, ३० सप्टेंबर, ३१ डिसेंबर आणि ३१ मार्च रोजी जमा केले जातील. आयकर कायद्याच्या कलम ८०TTA अंतर्गत, बँक/सहकारी सोसायटी/पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याच्या बाबतीत व्याजातून वार्षिक १०,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्याजातून मुक्त आहे. त्याचा लाभ ६० वर्षांखालील व्यक्ती किंवा HUF (संयुक्त हिंदू कुटुंब) साठी उपलब्ध आहे. त्याचवेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, ही सूट ५० हजार रुपये आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास चीनची महागाई ठरवणार शेअर

बाजारात वाढ होण्याचा अंदाज आहे.

गतसप्ताहामध्ये बाजार बराच अस्थिर

होता. त्यामुळे बाजारात मोठ्या घसरणी

आणि चढाया बघायला मिळाल्या

असे असले तरी सप्ताहाचा विचार

करता सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये

किरकोळ स्वरूपात घट झाली.

सप्ताहात सेन्सेक्स २९.९९ अंशांनी

तर निफ्टी १९.४५ अंशांनी खाली

येऊन बंद झाला. मात्र मिडकॅप आणि

स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांनी

अनुक्रमे ३४४.९१ आणि ३८४.९३

अंशांची वाढ नोंदविली. यामुळे

बाजारावर एकूणच नकारात्मक

खाते, FD किंवा RD मधून वार्षिक व्याज ठेव रकमेवर ६ टक्के व्याज मिळेल आणि उत्पन्न १० हजारांपेक्षा जास्त असेल, परंतु २५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या ठेव एकूण वार्षिक उत्पन्न (व्याज उत्पन्नासह) रकमेवर ६.२५ टक्के व्याज मिळेल. त्यावर कर आकारणीच्या मर्यादेपर्यंत नसेल.

### जाहीर सूचना

या सचनेव्हारे कळविण्यात येते की श्री महेंद कुमार एल. शाह, हे दुकान नं. ४, तळ मजला, "बिआस सदन" <u>को.ऑ.हा.सो.लि.,</u> गांव आचोळे, सर्वे नं. १३१, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जि. पालघर- ४०१ २०९, या दुकानाचे सह-मालक होते, परंतु त्यांचे दि.१२/११/२०१८ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्युनंतर माझे अशील **श्रीमती प्रमीला महेंद्रकुमार शाह,** हया मयत सभासदाच्या पत्नी या नात्याने त्यांच भारतीय उत्तराधिकार कायदया नुसार सद टकानावर मालकी हक्क आहे व त्याआधारे त्यांनी सदरील दुकानाचे अर्धे भाग/शेअर्स स्वतःचे नावे हस्तांतरीत करण्याकरिता सोसायटीस अर्ज सादर केला आहे तसेच त्यानंतर सदरील दकान विक्री <sub>रुरण्याचे</sub> ठरविले आहे, तरी त्यासंदर्भोत जर अन्य कोणीही वारस अथवा व्यक्तिचा कुठल्याही प्रकारे हरकत वा हितसंबंध असल्यास सदॅर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून **२१ दिवसांच्या** आत आपल्या हरकतींच्या पृष्ट्यार्थ खालील उल्लेखित कठल्याही प्रकारचा दावा वा हरकत नाही असे . समजले जाईल व त्यानंतर कुठल्याही प्रकारर्च हरकत वा दावा मान्य केला जाणार नाही, याची कपया नोंद घ्यावी.

. एस. के. चतुर्वेदी ॲन्ड असोशिएटस दिनांक: ०६/०९/२०२२ **(वकील उच्च न्यायालय)** पत्ता: बी/204, सिताराम भवन्, आचोळे रोड, नालासोपारा (पु.), जि. पालघर-401209 मोबाईल: 9320662121

## NOTICE

NOTICE is hereby given that certificate for ACC Ltd Shares bearing nos. 400 Shares Certificate 494474 Distinctive No 33092021 to 33092420 under folio no. P000014105 of ACC Ltd Purshottamlal Jain & Abha Viiav Jain have been lost or misplaced & the undersigned have applied to the company to issue duplicate certificates for the said shares

Any person(s) in possession of the said share certificates or having any claim to the said shares should notify to & lodge such claim(s) with the Share Department of the company at Cement House, 121 Maharshi Karve Road, Mumbai 400 020 within 21 days from the date of publication of this Notice after which period no claim will be entertained & the company will proceed to issue duplicate share certificates. Place:- Mumbai

# मीनल इंडर-ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल३२२०१एमएच१९८८पीएलसी२१६९०५ **र्यालय:** ६०३, एतमीनतकॉ-ऑप हौं. सोसायटी ति., ऑफसाकी विहार रोड, अंधेरी-पूर्वं, मुंबई मुंबई शहर एमएच४०००७२भारत दूर. ९१ ०२२ ४०७०७०७०, र्फेवस: ९१ ०२२ २८२९२२७८, **ई-मेल आयडी:** minal\_vjp@rediffmail.co.in **संकेतस्थळ:** www.minalinu

## ३४ व्या वार्षिक सर्व साधारण सभेची सूचनाआणि बुक क्लोझर

सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की कंपनीची ३४ वी वार्षिक सर्वसाथारण सभा (एजीएम) ऑडियो व्हिज्युअल मिन द्वारेसप्टेंबर२९, २०२२ रोजी सायं. ४.०० वा. नमूद्र सभा बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या विषयावरआणि त्यासोबत स्पष्टीकरण निवेदनामध्ये देण्यात आलेल्या विषयांवर विचार करण्यासाठी कंपनी कायदा २०१३ (कायदा च्या तस्तुदी आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम हयासह वावल्या जाणाऱ्या साधारण परिपत्रक क्र. २/२०२: दिनांकित में ४, २०२२ आणि संबंधित परिपत्रके जी कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए)द्वारे जारी करण्यात आर्ल आहेत तसेच वेळोवेळी फेरफार करण्यात आलेल्या भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या द्वारे जारी करण्यात आलेली परिपत्रकेह्यांच्यानसारसभासद आगामी एजीएममध्ये ओएव्हीएमदारे सहभागी होऊ शकतात आणि प्रतीनिनधी नेमण्याची सुविधा उपलब्ध असेल. ऑडियो व्हिज्युअल मिन्स द्वारे एजीएमला हजर असलेल्या सभासदांर्च कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीसाठी मोजणी करण्यात येईल.

३५ व्या एजीएमच्या इलेक्टॉनिक पती आणि ३१ मार्च २०२२ ग्रेजी अंपलेल्या आर्थिक वर्षांगाठी वार्षिक अहवार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्वे अशा सभासदांना पाठविण्यात आल्या आहेत ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंद्र कंपनी निबंधक आणि श्रेअस्ट्रान्स्फर एजंट/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटह्याच्याकडेकेली आहे त्याना नमूद परीपत्रकांच्या अनुषंगाने पाठविण्यातआते आहे.उपरोक्त कागद्वपत्रे कंपनीच्या www.minalindustrieslimited.in ह्या संकेतस्थळाव आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com या वर देखील उपलब्ध असतील. सभासदानी कृपया नोंद्र ह्याची की परीपत्रकांच्यातस्तुर्दींच्याअनुसारकंपनीच्या द्वारे उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या कागदंपत्रांच्या प्रत्यक्ष प्रत

. सदर बैठक बोलावण्याच्या सुचनेमध्ये नमुद्र केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, एजीएममध्ये ई-व्होटिगर्व सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमला हकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांन रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, ते एजीएममध्ये मतदान करू शकतील. एजीएममध्ये रिमोर ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची सविधा देण्यासाठी कंपनीने सीडीएसएलच्या सेवांचा लाभ घेतला आहे.

. प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केलेल्या कंपनीच्या सभासदांना किंवा ज्यांनी कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ई-मेल आयडीची नोंद/ अपडेट केलेली नाही, त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी नोंद्रणी करण्यासाठी स्वालील कागदफो/ माहिती ई-मेलद्वारे mosstaahmd@gmail.com वर त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद्र करण्यासाठी पाठवावे आणिरिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएमच्या ठिकाणी ई-व्होटिंगसाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करता येईल.

ध्ये नोंद्र करण्यात आल्यानुसार नाव डीपी आयडी आणि वलायंट आयडी,वलायंट मास्टरकॉपी किंवाएकत्रित खाते निवेदन (जर भाग धारणा अप्रत्यक्ष स्वरूपात केली असल्यास)

फोलियो क्र., भाग प्रमाणपत्र (जर भाग धारणा प्रत्यक्ष स्वरूपात केली असल्यास)

ई-मेल आयडी आणि पासवर्ड

पॅन आणि आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत

एजीएममध्ये ऑडियो व्हिज्यअल माध्यमातन सामील होण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी तपशीलवार सूचना आणि एजीएममध्ये रिमोट ई-न्होटिंग/ई-न्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये देण्यात आले आहे. सभासदांनी ते काळजीपूर्वक काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

एजीएममध्ये ऑडिओ व्हिज्यअल माध्यमातृन सामील होण्यासाठी आणि एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगट्टा मतदान करण्याच्या तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत सूचना ह्याद्वारे अशी देखील देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्याच्या अंतर्गत

करण्यातनियमावलीच्या अंतर्गत सभासदांची नोंदवही आणि कंपनीची भाग हस्तांतरण वही इलेक्टॉनिक पदतीने किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदानासाठीसभासदांची पात्रता निश्चित करण्यसाठी शनिवार, सप्टेंबर २४, २०२२ पासून गुरुवारसप्टेंबर २९, २०२२(दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येईत.

संचालक मंडळाच्या आदेशां,दाः मीनल इंडस्ट्रीज लिमिटेड करीता

दिनांक: ७ सप्टेंबर २०२२ ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव सभासद क्र. ए ६०४४७

## जाहिर सुचना

मी माझे अशील श्री बारिश वसंत दाते आणि श्रीमती प्रियांका बारिश दाते यांच्यासाठी कार्यरत

याद्वारे सूचित करण्यात येते की नोंद्रणीकृत विक्री करारनामा दिनांकीत २९/ १२/२००६ जो उपनिबंधक बोरिवली - ४ यांच्याकडे अनुक्रमांक ०८८१४/ २००६दिनांकीत २९/१२/ २००६ प्रमाणे नोंद्रणीकृत करण्यात आला आहे च्या अनुसार श्रीमती वत्सला उन्नी यांनी डॉ श्रीमती प्रिया परिपयानी यांना सदनिका क्रमांक ३०४, इमारत क्रमांक ए - १/९,क्षेत्र ७९२ चौरस फूट, बिल्ट अप क्षेत्र, ३ ऱ्या मजल्यावरील कार पार्किंग रपेस सह, स्रोसायटी नामे "हिल व्ह्यू सीएचएस तिमिटेड" पत्ता मौजे : चिंचोती, सीटीएस क्रमांक ९८- ए /४, यशोधाम, फिल्म सिटी रोड, गोरेगाव (पर्व ), मंबर्ड - ४०० ०६३ या सदनिकेची विक्री केली आहे.

त्यानंतर डॉ श्रीमती प्रिया परिपयानी यांचे १९/०३/२०१९ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांचे दिवंगत पती श्री विशाम परिपयानी ज्यांचे २९/११/२०२०रोजी निधन झाले. सदरील दिवंगत डॉ श्रीमती प्रिया परिपयानी आणि श्री विश्राम परिपयानी यांच्या लग्नसंबंधातून मुले झाली नाहीत. आणि सदरील प्रिया परिपयानी यांनी आपल्या हयातीत सोसायटी यांच्याकडे न्नामनिर्देशन कञ्न श्री किशन पंजाबी ( भाऊ ),श्री राजेश पंजाबी (भाचा ), पुष्पा पंजाबी (अविवाहित बहीण जिचे ०१/ ०१/ २०१९ रोजी निधन झाले आहे )आणि सपना पंजाबी उर्फ तलरेजा यांना वारस म्हणन नोंद्र केले आहे. आणि तेच त्यांचे कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत. सदरील सोसायटींने योग्य आणि विहित प्रक्रियेचा अवलंब करून सदरील सदनिका आणि समभाग श्री किशन पंजाबी यांच्या नावे हस्तांतरित केले आहेत

त्यानंतर विक्री करारनामा दिनांकीत २५/ ११/ २०२१ अनुसार जो उपनिबंधक बोरिवती -६ यांच्याकडे अनुक्रमांक १५८६५/ २०२१ दिनांकीत २५/ १०/ २०२१ प्रमाणे नोंदणीकृत आहे त्याच्या अनुसार श्री किशन पंजाबी. श्री राजेश पंजाबी. आणि सपना पंजाबी तलरेजा यांनी सदरील सदनिका आणि समभाग माझे वरील प्रमाणे नमद केलेले अशील यांना विक्रीने देण्याचे मान्य केले. माझे अशील असे घोषित करतात की श्री किंशन पंजाबी, श्री राजेश पंजाबी, आणि सपना पंजाबी तलरेजा यांच्या न्यतिरिक्त सदरील मयत डॉ श्रीमती पिया परपियानी आणि श्री विश्राम परिपयानी यांचे अन्य कुणीही कायदेशीर अगर प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे सदरील सदनिका क्रमांक ३०४, इमारत क्रमांक ए -१ / ९ ए संदर्भात सदरील डॉ श्रीमती पिया परिपयानी यांच्या निधनांनंतर आम जनतेकडन दावे आमंत्रित करणे आवश्यक आहे.

अशी कोणतीही व्यक्ती जिचा सदरील सदनिका आणि समभाग यांच्यावर किंवा त्यांच्या कोणत्याही भागावर वारसा, तारण, ताबा , विक्री, भेट, लीज, चार्ज, ट्रस्ट, देखभाल, इजमेंट किंवा कोणत्याही माध्यमातन कोणत्याही स्वरूपाचा दावा, हक्क, हक्क संबंध असत्यास त्यांनी त्या संदर्भातील माहिती लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे त्यांच्या खालील प्रमाणे दिलेल्या पत्यावर ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत सादर करणे आवश्यक आहे अन्यथा अशा कोणत्याही दान्यांच्या अनुपरिथतीत माझे अशील सदरील सदनिकेच्या संदर्भातील व्यवहार पूर्ण करतील.

दिनांक : २९ऑगस्ट २०२२

(हितेश डी पटेल) ऍडव्होकेट, हाय कोर्ट ब्लॉक ९. बिटिडंग क्रमांक २५ श्री गोविंद नगर सोसायटी. मारुती मंदिर जवळ गोविंद्र नगर, बोरिवली (पश्चिम ), मंबई : ४०० ०९२



## बोली मागविणारी सूचना

## सिडको लि. च्या सीयूसी विभागातील अतिक्रमण हटविण्याकरिता फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीचे अंडरटेकिंग

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खालील नमूद कामांकरिता खालील पात्रत अर्हतांची पूर्तता असलेल्या व महाराष्ट्रामधील खाद्य पुरवठा व तरतूद करण्याच्या हेतुने अनुभवी प्रस्तावित बोलीदारांकडून ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून **ऑनलाइन** नगवार दराने शतमान बोली मागवीत आहेत.

१. कामाचे वर्णन : सिडको लि. च्या सीयूसी विभागातील अतिक्रमण हटविण्याकरिता फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीचे अंडरटेकिंग. २. सी. ए **क्र**: ०३/सिडको/सीसीयूसी/ईई(सीयूसी)/२०२२-२३, ३. **बोलीकरिता** लागणारे मूल्य : रु. १९,०७,३००.००, ४. इस्टे : रु. २०,०००/-

५. कार्यपूर्तता कालावधी : ३६५ (तीनशे पासष्ट ) दिवस पावसाळा समाविष्ट. **६. निविदा पक्रिया ग़ुल्क :** रु. १,१८०.०० (१८% जीएसटी

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज दि. ०७.०९.२०२२ रोर्ज सायं. ५.०१ पासून वेबसाइट http://mahaternders.gov.in वर कार्यकारी अभियंता

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in

सिडको/जनसंपर्क/२२२/२०२२–२

(सीयूसी)

### कोणार्क सिंथेटिक लिमिटेड सीआयएन : L17200MH1984PLC033451

बिल्डिंग क्रमांक ७, मित्तल इंडस्ट्रिअल इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका, अंधेरी ( पूर्व ), मुंबई ४०० ०५९ क्ष ५, निर्माल इडास्ट्रेजरा इस्टर, अथरा कुला राड, साकानाका, अथरा ( पूच ), मुच दूरध्वनी : ०२२ - ४०८९ ६३००, फॅक्स : ०२२ - ४०८९ ६३२२ ई-मेल : infokonarkgroup.co.in संकेतस्थळ : www.konarkgroup.co.in वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदान आणि

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुदी तसेच कंपनीज (मॅनेजमेंट औड एंडिमिनिस्ट्रेशन ) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोबेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून याद्वारे सूचित करण्यात येते की, १. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३. ३० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्याल

बुक क्लोजर यांची माहिती

रै. कम्नाचा वाश्विक सवसाधारण सभा बुधवार दिनाक २८ सरव्य २०२२ राजा दूपरा ३. ३० वाजता कपनाच नादणाकृत कावालय बिलिंडण क्रमांक ७, मिला इंडिट्रजल इस्टेट, अधेरी कुली रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० २थे थे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचते तन्तर केलेल्या विश्ववानुक्य होणार आहे.

२. लागू असलेल्या एमसीए आणि सेबी परिपत्रकाच्या तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणारी सूचना आणि एकसप्लेन्टीर टेट्टरेट त्या सभासदाना सोमवार दिनांक ५ सर्टेचर २०२२ रोजी पाठविष्णात आलेला आहे ज्यांचे ३ मेल तपशील कंपनी / डिपाझिदरी पार्टीसएंदस यांच्याकडे दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी नांदणीकृत आहेत. वरील प्रमाणे नमुद्र केलेली कागदश्य औ कंपनीच संकेतस्थळ www.koanrkgroup.co.in थेरे त्याच प्रमाणे स्टॉक एकस्वेंत्र यांच्याकरितस्थळ स्थान कर्माच स्टॉक एकस्वेंत्र यांच्याकरितस्थळ स्थान स्वत्यक्ष क्रमाच स्वत्यक स्थान स्वत्यक स्थान स्वत्यक स्थान स्वत्यक स्थान स्वत्यक स्थान स्वत्यक स्वत्य

३. समासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख बुधवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी उपलब्ध आहेत ते समासर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सामान्य आणि विशेष प्रस्तावांवर सेंट्रल डिपॉडिस्टरी सर्व्हिसस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांनी उपलब्ध करून दिलेल्या इ मतदान प्रारूपाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकली वार्षिक सर्वसाधारण सभेच्य तिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (दूरस्थ ई–मतदान ) मतदान करू शकतील. १. सर्व सभासदांना कळविण्यात येते की

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या स्चनेत नमूद् केलेल्या सामान्य आणि विशेष प्रस्तावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीच्य माध्यमात्न कामकाज घेण्यात येईल.

२) दूरस्थ ई-मतदान कालावधीला रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० ३) दास्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ०

४) वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठ कट ऑफ तारीख बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ ही आहे.

कट ऑफ ताराख बुधवार दिनाक २१ सप्टबर २०२२ हा आह.

१) वार्षिक सर्वसाधाग्य सभेची मुचना निर्मात करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समसाग

येउन कंपनीची समासद झेली उसेल आणि कट ऑफ तारीख बुधवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी तिच्याकडे
कंपनीचे समामाग असतील तर उशो व्यक्ती helpdesk.evotingcdslindia.com किंवा infokonarkgroup.co.in
येथे विनती पाउट्ट इलेक्ट्रानिक मतदानासाठी आवश्यक असलेला युवर, आयडी आणि पायवर्ड प्राप्त कर कानते, मात्र वर्ष एखादी व्यक्ती सीडीएसएल यांच्याकडे या आधीच ई-मतदानासाठी नांदणीकृत असेल तर ती व्यक्ती दूस्थ ई-मतदानासाठी तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते

६) सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की

ए) वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ ई–मतदान प्रारूप ई–मतदानासाठी बंद करण्यात येई आणि एकदा एखाद्या सभासदाने एखाद्या विषयावर मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही बी) कंपनीच्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाची सुविध

भी) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधाण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हव बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करत

डी) अशी व्यक्ती जिचे नाव कट ऑफ तारीख बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या सभासद ने पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहे अशा व्यक्ती दूरस्थ ई–मतदान तसे वार्षिक सर्वसाधार सभेच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

७) ई-मतदान प्रक्रिया आणि मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी छाननी कंपनीच्या संचालक मंडळाने श्री केतन आर शिरवाडकर (सभासद क्रमांक ए ३७८२९ सीओपी १५३८६) कंपनी सेक्रेट आणि मेसर्स एचएसपीएन अंसोसिएट्स एलएलपी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, मुंबई यांचे भागीदार यांची नियुक्ती केली आहे ८) दुरस्थ ई-मतदान आणि प्रत्यक्ष मतपत्रिकेच्या माध्यमात्न करण्यात आलेले मतदान यांचे निकाल हे कंपनीकडू कार्यालयीन कामकाजाच्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील कंपनीकडून त्यांचे संकेतस्थळ www.konarkgroup co.in प्रसिद्ध करण्यात येतील आणि त्यांची माहिती स्टॉक एक्स्चेंज (बीएसई लिमिटेड) यांना देण्यात येईल

९) कोणत्याही स्वरूपाची समस्या असल्यास सभासद https://www.evotingindia.com संकेतस्थळावर हेल्प संक्श मध्ये उपलब्ध असलेले सभासदांकरिता क्रिकेन्टली आस्वड क्रेश्वन्स किंवा सभासदांकरिता ई-मतदान युवर मॅन्युअल यांच संदर्भ घेक शकतात किया हेल्च इंस्क क्रमांक १८०० २०० ५५ ३३ येथे संपर्क साधू शकतात किया श्री तीना कुंडेर (०२२ -२३०५८७४८) किया श्री मावेश पिंपुरुकर (०२२ - २३०५८४४३) किया श्री. एकेश दक्वरी (०२२ - २३०५८४४४) विकाश संदर्भातील शंकांचे सिस्सक करतील संच्याशी संपर्क साधू शकतात चे इलेक्ट्रॉकि माध्यमातृत होणाऱ्या माददानच्या संदर्भातील शंकांचे सिस्सक करतील सभासद कंपनीचे कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी यांच्याशी cskonarkgroup.co.in येथे लेखी स्वरूपा

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२) ते बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२२ या कालावधीत (दोनही दिवस धरून) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील.

जो सभासद कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी पात्र आहे. तसेच सभेत मतदान करण्यासाठी पात्र अ ऱ्याच्या वतीने / तिच्यावतीने सभेत सहभागी होण्यासाठी तसेच मतदानासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्यासाठी पात्र आहे आणि

> सही/ -शोनीत दालमिया अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००५९६५०

स्थळ : मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर २०२२

## कृष्णा वेंचर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कॉर्पोरेट सेंटर, ७ वा मजला, हॉटेल व्हीआयटीएस अंधेरी कुर्ला रोड समोर अंधेरी पूर्व मुंबई ४०० ०५९.

सीआयएन : L45400MH1981PLC025151 दूर. क्र. +९१ २२ २८२६ ९५६८/६९

ईमेल : corporate@krishnaventures.com वेबसाइट : krishnaventures.info वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान व बुक क्लोजर

सूचना याद्वारे देण्यात येते की, कृष्णा वेंचर्स लिमिटेड यांच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवा

दि. ३० सप्टेबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय पत्ता कॉर्पोरट सेंटर, ७ वा मजला, हॉटेल व्हीआयटीएस अंधेरी कुर्ला रोड समोर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९ येथे एजीएमच्या सूचनेमध्ये विचार विनीमय

कोव्हिड १९ महामारीमुळे मिनीस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स मंत्रलाय (एमसीए) यांच्याद्वारे सर्क्युलर दि. ५ मे, २०२ सहवाचन सर्क्युलर दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व १३ जानेवारी, २०२१ व ५ मे, २०२२ (एकत्रितरित्य एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) ८३ व्या एजीएमच्या सूचनेमघ्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभासदांच अनुपस्थितीमध्ये सभेच्या ठिकाणा सभा आयोजित केली आहे. सदर एमसीए सर्क्युलर्स अनुपालन एजीएमची सूचन वार्षिक अहवाल २०२१-२२ समवेत सभासदांना ईलेक्टॉनिक स्वरूपात सभासदांना कंपनी/ डिपॉझिटरी यांच्यासः नोंदणाकृत ईमेल आयडीवर पाठविली आहे. सभासदांनी कृपया व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममघ्ये सहभाग

होण्याकरिता माहिती वाचावी व नोंदणीकरण करावे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>krishnaventures.inf</u>c व स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेड बीएसई <u>www.bseindia.com</u> व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटे रनएसडीएल <u>evoting@nsdl.co.in</u> वर उपलब्धा आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन व नियम अनुसार कंपनीने कंपनीच्या ४४ वार्षिक सर्वसाध सभेच्या सचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचार करण्याकरिता ई-मतदान सविधा प्रदान केली आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधेकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची व्यवस्था केर

आहे. जर कोणत्याही चौंकशी असल्यास तुम्ही फ्रेक्वेंटली आस्क्ड क्वेस्चन भागधारक यांच्याकरिता व ई–मतदान युज

मॅन्युअल अंतर्गत डाउनलोड अंतर्गत निर्घारित तारीखा २३ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमच्या ठिकाणा आयोजित केल

सर्व सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, १. विशेषा परोक्ष ई–मतदानामार्फत एजीएमची सचनेमध्ये विहित व्यवसाय

. परोक्ष ई–मतदानाची सुरुवात मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी

. परोक्षा ई-मतदान गुरवार, दि. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संपेल. . सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्टर/ लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये शुक्रवार, दि. ०२ सप्टेंबर, २०२

रोजी उपलब्ध आहे त्यांना सदर सूचनेमध्ये विहित ठरावांवर मतदान करण्याचा अधिकार आहे. सभासद परोक्ष ई-मतदान पणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतदान करण्याकरिता सुविध दिली आहे. कंपनीने एजीएमकारेता परोक्ष ई-मतदान स्विधेकारेता लिंक इनटाईम इंडिया पायव्हेट लिमिटेड यांच्यासह करार करावे. जर सभासदांनी कंपनीसह/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस समवेत पॅन संबंधित अद्ययवत केले नसल्या सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित तपशील अनुसार कंपनी/ आरटीए पाहावे. सभासदांनी पात्र असल्यास मतदान करावे :

ए. परोक्ष ई-मतदान मोड्यल एनएसडीएल मार्फत गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी ५.०० नंतर अकार्यत करणयात येईल. एजीएमच्या सूचनेमध्ये पदानित सूचनेमध्ये एजीएमच्या दरम्यान व ई-मतदान दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पांडण्याकरिता विस्तत पक्रिया कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.

बी. सभासद जे पत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील असल्यास त्यांना निर्धारित तारीखा अनुसा त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाडावी.

सी. सभासद ज्यांचे शेअर्स पाप्त करण्याकरिता ईलेकटॉनिक मीन्स मार्फत मतदान करण्याचा अधिकार असलेल्य युजर आयडी व पासवर्ड जारी करण्याकरिता कंपनीस संपर्क साधावा

डी. सभासदांनी/ भागधारक यांनी एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता एजीएमच्या ठिकाणा मतदान करावे. तसे<sup>.</sup> व्हीसी / ओएव्हीएम मार्फत सुविधा प्रदान केली आहे. कंपनीने श्री. आकाशा गोएल यांना जी आकाश ॲन्ड असोसिएट्स यांचे प्रोप्रायटर म्हणून कंपनी सेक्रेटरी सीप

क्र. २१६२९ म्हणून नियुक्त केले आहे.

. जर सभासदांना ई–मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौंकशी वा तक्रार असल्यास सभासदांनी कपया ई–मतदान युज मॅन्युअल अंतर्गत डाउनलोड सेक्शन अंतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे वा टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ९९० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

कोणत्याही सभासदांनी त्यांच्या स्वत: मतदान करावे वा प्रॉक्सी द्वारे वार्षिक सर्वसाघारणा सभेमघये (एजीएम) मघरे उपस्थित राहावे. प्रॉक्सी आवशयक नसल्यास कंपनीचे सभासद नसतील. प्रॉक्सी नोंदणाकृत पत्यावर सादर करावी कंपनीने ४८ (अट्ठेचाळीस) तास दिलेले आहेत. एखादी व्यक्ती जर या तासात प्रॉक्सी सादर करत नसेल तर ती कंपनीच्य भांडवालमघये सहभागी होउ शकत नाही. जीएमच्या सचनेमध्ये पदानित सचनेमध्ये एजीएमच्या दरम्यान व ई–मतदा दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत पक्रिया कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे प्तभासद जे पत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील असल्यास त्यांना निर्धारित तारीख अनुसार त्यांचे मतदान ईलेक्टॉनिकली पार पाडावी. सभासद ज्यांचे शेअर्स पाप्त करण्याकरिता ईलेकटॉनिक मीन्स मार्फत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या युजर आयडी व पासवर्ड जारी करण्याकरिता कंपनीस संपर्क साधावा. सभासदांनी गगधारक यांनी एजीएममध्ये सह<sup>ँ</sup>भागी होण्याकरिता एजीएमच्या ठिकाणा मतदान करावे. तसेच व्हीसी/ ओएव्हीएग मार्फत सविधा प्रदान केली आहे.

दिनांक : ०५.०९.२०२२

ठिकाण : नॉईडा

कृष्णा वेंचर्स लिमिटेड करित कु. दिव्या गौं ु कंपनी सचिव

एम. क्र. ४७३६०

PUBLIC NOTICE

chhannulal Sonar was joint owner with his wife Late Smt.Annapurna S.Sonar flat no.302,3rd floor, A-wing, Bhayandar village, Bhayandar West Taluka and district Thane, and Smt.late Annupurna was expired on dated 13/07/2021 Leaving behind my client 1)Mr.Suresh chhann lal Sonar,2)Mr . Aditya Suresh Sonar (Son) & 3 Mr.Anand Suresh Sonar (Son) are only legal heirs If any person , persons, Legal heir has any objection claim, charge of any nature against said flat The same be brought within 7 days from date of publication of notice in written to the undersigned with cognet evidence else later on no claim shall be Santosh D. Tiwar

Date: 06/09/2022 (Advocate High Court) Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

### जाहीर सुचना सर्व लोकांस कळविन्यात येते की, माझे असिल श्री. मुकेश मधुकार पटेल व श्रीमती भावना मुकेश

**पटेल** हे सदनिका क. ०१. तळ मजला. दि हिल पार्क को. ऑ. हा. सो.लि., विरार (पु), ता. वसई, जि. पालघर श्रीमती उर्मीला गणेश अगाशे व ओंकार गणेश अगारो यांच्या पासन विकत घेत आहे. सदर सदनिक **श्री. गणेरा काशीनाथ अगारो** यांची मालकीची होती दिनांक १६/०५/२०२१ रोजी त्यांचे मयत झाले असन श्रीमती उर्मीला गणेश अगाशे व ओंकार गणेश अगाहो यांनी मा न्यायालय वसई येथन वारस दाखल ज्वुन घेतले आहे. तसेच **श्रीमती उर्मीला गणेर** अगार्शे व ओंकार गणेश अगार्श यांना सदरर्च सदनिका विकण्याचे पुर्ण अधिकार आहे. तरी सदरच मिळकती वर ज्या कोणाचे वारसहक्क, मृत्यूपः हितसंबंध, अधिकार, विक्री, कोर्टीचे दावे, निकालपः वसली दाखले. दान. अदलाबदल. गहाण. बक्षीस गडिपटटा ईत्यादी असेल तर त्यांनी सदर नोटीर प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांमध्ये लेखी स्वरूपात सर्व कायदेशिर पुराव्यानिशी आपली हरकत माझे कार्यालय सी / १०२ न्य सजावत कॉमप्लेक्स को. ऑ. हा.सो.लि., संगम मेडिकल जवळ आचोले रोड नालासोपारा पर्व ता. वसई कोणतीही हरकत नाही व असल्यास हरकत. हक्क सोडून देण्यात आला आहे. असे गृहीत धरून सदर मिळकत अगदी निविर्वाद बोजाविरहीत आहे असा नामाधिकार दाखला दिला जाईल.

दिनांक: ०६/०९/२०२२ वकील उच्च न्यायालय

### जाहीर सूचना

या सचनेव्दारे कळविण्यांत येते की, श्री. महेंद्र कमार एल. शाह. हे फ्लॅट नं.बी/१०३. "प्रियंक कॉम्पलेक्स" <u>को.ऑ.हा.सो.लि.,</u> गांव - आचोळे, सर्वे नं १६१ ऑफ आचोळे रोड नालासोपार (पुर्व), जि. पालघर- ४०१ २०९, या फ्लॅटचे सह गलक होते, परंतु त्यांचे **दि. १२/११/२०१८** रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्युनंतर माझे अशील - श्रीमती प्रमीला महेंद्रकुमार शाह, यांचा मयत सभास दाच्या पत्नी या नात्याने भारतीय उत्तराधिकार कायदयानुसार सदर फ्लॅटवर मालकी हक्क आहे व त्याआधारे त्यांनी सदरील फ्लॅटचे अर्धे भाग/शेअस स्वतःचे नावे हस्तांतरीत करण्याकरिता सोसायटीर अर्ज सादर केला आहे तसेच त्यानंतर सदरील फ्लॅट विकी करण्याचे ठरविले आहे. तरी त्यासंदर्भात जर अन्य कोणीही वारस अथवा व्यक्तिचा कुठल्याई प्रकारे हरकत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून २१ दिवसांच्या आत आपल्या हरकतींच्या पुष्टयार्थ खालील उल्लेखित पत्त्यावर संपर्क करावा, अन्यथा वरीलप्रमाणे कुठल्याही प्रकारचा दावा वा हरकत नाही असे समजले जाईल व त्यानंतर कुठल्याही प्रकारची हरकत वा दावा मान्य केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. सहा/-एस. के. चतुर्वेदी ॲन्ड असोशिएटस

दिनांक: ०६/०९/२०२२ **(वकील उच्च न्यायालय)** पत्ता: बी/204, सिताराम भवन, आचोळ रोड, नालासोपारा (पु.), जि. पालघर-401209 मोबाईल: 9320662121

### NOTICE is hereby given that

certificate for ACC Ltd Shares bearing nos. 500 Shares Certificate 494473 Distinctive No 33092721 to 33093220 under folio no. P000014106 of ACC Ltd standing in the names of Pradeep Purshottamlal Jain & Mano Purshottamlal Jain have been lost or misplaced & the undersigned have applied to the company to issue duplicate certificates for the said shares.

Any person(s) in possession of the said share certificates or having any claim to the said shares should notify to & lodge such claim(s) with the Share Department of the company at Cement House, 121, Maharsh Karve Road, Mumbai- 400 020 withir 21 days from the date of publication of this Notice after which period no claim will be entertained & the company will proceed to issue duplicate share certificates. Place: - Mumbai

Date: 6.9.2022

## NOTICE

NOTICE is hereby given that certificate for ACC Ltd Shares bearing nos. 500 Shares Certificate No. 494472 Distinctive No. 840841 841340 under folio no A000013382 of ACC Ltd. standing in the names of Abha Viiav Jain 8 Pradeep Purshottamlal Jain have been lost or misplaced & the undersigned have applied to the company to issue duplicate certificates for the said shares. Any person(s) in possession of the

said share certificates or having any claim to the said shares should notify to & lodge such claim(s) with the Share Department of the company at Cement House, 121 Maharshi Karve Road, Mumbai 400 020 within 21 days from the date of publication of this Notice after which period no claim will be entertained & the company wil proceed to issue duplicate share certificates. Place:- Mumbai

Date: 6.9.2022

### PUBLIC NOTICE Shri. Hasmukh Bhagwanji bhai Parmar, having address at Flat No. 403, 4th Floor, Kanchan

Tower, Panchratna Complex, Near Maxus Mall, Bhayander (W), Dist: Thane, Maharashtra – 401107, and holding flat/ tenement No. **403** in the building of the Society, demised intestate and without nominating at any person, on dated <u>05th</u> <u>March</u>, <u>2022</u> at his above stated place of However, the legal heir of Mr. Hasmukh Bhagwanji Bhai Parmar's son Mr. Ajay Hasmukh

Parmar has demanded to transfer the interest & title of the said property on his own name Therefore, he hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the handing over the documents of the said Property, within a period of **15 days** from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections to handover the documents of the said property. If no claims objections are received within the period prescribed above, then Mr. Ajay Hasmukh Parmar, Bank, financial institute, Society, Other Government organisations, Sub- Registrar, etc shall be free to deal with the property asper the applicable law. Jigar Patil Date: 06/09/2022 (Advocate High Court) Mahadev Palace, B.P. Road, Opp. Dhanesh Wines

Near Prithvi Sadan Tower, Bhayander (e), Dist:

Thane, Maharashtra - 401105

फुलरटोन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड कॉपोरेट कार्यालय : ५ वा च ६ वा मजला, बी विंग, सुप्रीम आयटी पार्क, सुप्रीम सिटी, पवई, मुंबई ४०० ०५६. नॉटणीकृत कार्यालय : मेय टॉबर्स, ३ रा मजला, जुना क्र. ३०५, नवीन क्र. १६५, पुनमअली हाथ रोड, मदुगवीयाल, चेन्नई ६०० ०९५.

शुद्धिपत्रक ५.०७.२०२२ रोजी जारी श्री. देवेंद्र सिंह (एलए

क्र. ६०१८०७२१००८०४१३) यांची आमची मागणी सूचना कृपः पाहावी. सर्वांना सूचना देण्यात येते की, पृष्ठ क्र. ११, मागणी सूचन टि. १२ नोव्हेंबर, २०११ च्या ऐवंजी दि. १२ नोव्हेंबर, २०१

अशी वाचावी. सर्व अन्य ड्राफ्ट अपरिवर्तीत राहतील. प्राधिकृत अधिकार्र

फायनान्स कंपनी लिमिटेः

## जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि, माझे अशील प्रकाश सुदामा सुवर्णा, २] नवीन सुदामा सुवर्णा, शॉप नं ०८, नव निशीगंधा को.ऑप.हौ.सो.लि, गाव-विरार मनवेलपाउ विरार पूर्व महाराष्ट्र-४०१३०५. सर्व्हें नं २३४, हिस्सा नं ८ (पार्ट क्षेत्रफळ १७.६५७ चौ.मिटर बिल्टअप (१९० चौ.फुट बिल्टअप या शॉपचे पहिले ओरिजनल ॲग्रीमेंट मनवेलपाडा येथे दिनांव या शायच पहिल आरिजनल अग्रामट मनवलपाडा यथा दिनाव ०२/०७/२०२२ या दिवशी सकाळी १९.१५ च्या दरम्यान ऑटं मधून जाताना गहाळ झाले आहे. पहिले अंग्रीमेंट मेस**र्स साहे** आ**शिष बिल्डर्स आणि यमोद रामचंद्र लोटलीकर,** दस्ट क्र.५६२४/२०१०/ वसई-२ यांच्यात दिनांक १२/०४/२०१० य या सदनिकेवर किंवा सदनिकेच्या एखाद्या भागावर कोणाचाह

या सदानकवर एकचा सदानकच्या एखाद्या मानावर काणायाही, काण्याचारी क्राच्या इक्क हिस्सा किंवा दावा असत्यास त्यांनी नोटीस प्रसिद्धी झाल्यावर १**४ दिवसाच्या** आत कागद्य-अं माझ्या कार्यालयात घेऊन येणे. तसे न केल्यास तथा प्रकारचा कोणाचाही कोणत्याही प्रकार हक्क, हितसंबंध नाही असे समजुन किंवा कोणाचाही असल्यास तो सोडून येण्यात आला श्री.डी.एस.तिवारी

पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

### जाहीर सूचना माझे अशील निखील सुबोध दलाल व जितेश सुबोध दलाल हे दिवंगत भारती सुबोध दलाल यांचा मुलगा

आहेत, ते फ्लॅट क्र. बी-१७, १ ला मजला, साई आराधना सीए्चएस लि., स्वागतम कॉम्प्लेक्स, जेसल पार्क च्या पुढे, भाईंदर पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमतेचे मालक आहेत. भारती सुबोध दलाल यांच्या आयुष्यात त्यांनी त्यांचे अंतिम मुखत्यारपत्र व अहवाल दि. ०६.११.२०२१ रोजी नोटरीकत केले व अहवाल दि. ०६.१९.२०१९ राजा नाटराकृत कर्ला व त्यांनी वरील सदर फ्लॅट क्र.बी-१७ दोन्ही मुले अर्थात श्री. निखील सुबोध दलाल व श्री. जितेश सुबोध दलाल गंच्या नावे समानिस्या विभाजीत केले व **शीम आजा योगेश सांघवी** यांनी (मयत यांची विवाहित मुलगी) यांनी वरील सदर फ्लॅट सोसायटीमघ्ये ना हरकत प्रमाणपत्र सादर केले होते व त्यांचे दोन्ही भाउ यांच्या नावे केले होते. माझे अशील यांच्या वतीने हक्कांची पडताळणी करताना व सोसायटी याद्वारे जर श्रीम. भारती सुबोध दलाल यांचे कोणही व्यक्ती वा कोणत्याही अन्य कायदेशीर वारस यांना कोणतेही दावे/ आक्षेप/तिसरे पक्ष दावे/वा कोणतेही अन्य कायदेशीर वारस मागवीत आहेत व सदर सचनेच्य प्रसिद्धी तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत त्यांनी संपर्क साधावा, जर कोणाही व्यक्तीस **वकील पी. एस.** शामदासनी ॲन्ड असोसिएट्स यांना पत्ता, १५४/२ ओसवाल ओरनेट सीएचएस, जेसल पार्क, भाईदर (पू), जिल्हा हाणे येथे अध्यक्ष / वरील मोमायटीचे मचिव याँन संपर्क साधावा. जर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासू १५ दिवसांच्या आत संबंधित त्यांचे दावे, मागण्या आदे ाव्यांसह सुचित करावे जर दावे सदर सुचनेच्या प्रसिद्धी गरेखोच्या नंतर कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास वरील सद फ्लॅटचे हक करार स्पष्ट व बाजारभाव व सर्व अडथळ्यांपासून मुक्त असलेले गृहित धरले जाईल व निखील सुबोध दलाल व जितेश सुबोध दलाल यांचे कोणतेही अन्य कायदेशीर वारस, दावेदार तसेच सोसायटी शेअर पमाणपत्र अरूणा हस्ती मोग्रा यांच्या नावे हस्तांतरण करण्यास मुक्त असेल. दावे त्यानंतर गृहित धरले जाणा

> पूष्पा शामदासर्न (वकील उच न्यायालय)

# **PUBLIC NOTICE**

पी. एस. शामदासनी ॲन्ड असोसिएटस करित

Tata Chemicals Limited Registered Office: Bombay House 24 Homi Mody street Mumbai 400 001

Notice is hereby given that the cer tificate[s] for the undermentioned securities of the Company has/ have been lost/misplaced and the holder[s] of the said securities applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certifi-

cate[s]. Any person who has a claim in re spect of the said securities should lodge such a claim with the Com pany at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further

intimation. Jame[s] of holder[s: Uday Sitars Athavale & Prachi Uday Athavale Kind of Securities: Shares

Number of securities: 460 Distinctive number[s]: 200233966 -200234425 [Place]:Mumbai

Face Value: Rs 1/-

[Date]: 26/08/2022 [Name[s] of holder[s] / Applicant[s]: Uday Sitaram Athavale & Prachi Uday Athavale

Sd/-Rajesh K Pandey Advocate High Court & Notary Govt. of India

Shop No. 8, Navkar Complex, Opp. Andheri MM Court, Andheri (E), Mumbai - 69. Mob.: 9821570489/9892467558

### जाहीर सूचना श्री/श्रीम. भगवतीदेवी गोपीकृष्णन श्रॉफ हे दी मालाड

को-ऑपरेटिव्ह हार्असंग सोसायटी लि. त्यांचा पत्ता पोद्दार पार्क, मालाड (पू), मुंबई ४०० ०९७ येथील मालमत्तेचे सभासद आहेत व फ्लॅट/ वहिवाट क्र. ८/२ सोसायटीची बिल्डींग मधील धारक आहेत त्यांचा मृत्यू दि. ०१.०६.२०२० रोजी कोणतेही नाम निर्देशन न करता झाला होता. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेम

धील मयत सभासदांच्या सदर शेअर्स व हितसंबंध

यांचे हस्तांतरण करण्याकरिता दावे वा आक्षेप दावेदार/ आक्षेपकर्ता वा आक्षेपकर्ता यांच्याकडून सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत मागवीत आहेत व सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांची प्रत व सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण करण्याकरिता त्यांचे दावे/ आक्षेप मागवीत आहेत. जर वरील विहित कालावधीच्या आत कोणतेही दावे /आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी सदर सोसायटीच्या कायद्याअंतर्गत प्रदानित सदर शेअर्स भांडवल/ मालमत्तेमधील सदर शेअर्सचे हस्तांतरण करण्यास मुक्त असेल. दावे/ आक्षेप, काही असल्यास ते सोसायटीस स्विकृत झाल्यास सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधांचे हस्तांतरण करण्यास सोसायटीच्या कायद्याअंतर्गत प्रदानित स्वरूपात रद्द करण्यात येतील. सोसायटीच्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत प्रत दावेदार/ आक्षेपकर्ता पडताळणीकरिता कार्यालयामध्ये सचिव यांच्यासह सोसायटीकडे त्यांचा

दी मालाड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. यांच्याकरिता व वतीने

कालावधी संपेपर्यंत तारेखपर्यंत सूचनेच्या प्रसिद्धी

तारखोपासून स. ११.०० ते सार्ये. ५.०० पर्यंत

सही/-

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०५/०९/२०२२

उपलब्ध आहे.